

डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर

सूचना

स्वसंरक्षण कार्यशाळेविषयी

दि. ०४/०८/२०१८

आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी संस्कृत विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आलेले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावे.

सत्र	दिनांक	वेळ	वक्ते	विषय
१	०४/०८/२०१८	स. ११.३०	सौ. संगीता जाधव	स्वसंरक्षण
२	०४/०८/२०१८	स. ८.३० दु. ४.३०	डॉ. मीनल चिडगुपकर	आहार व आरोग्य
३	०६/०८/२०१८	स. ८.३० दु. ४.३०	अॅड. सरोजिनी तमशेट्टी	कायदे सर्वांसाठी
४	०७/०८/२०१८	स. ११.००	सौ. प्रिती राठी	वस्त्रशैली व व्यवहार

सदर शिबीर सर्व विद्यार्थीनींसाठी आवश्यक आहे. समाजामध्ये स्वतंत्रपणे वावरतांना आपले संरक्षण आपल्यालाच करता येणे मुलींसाठी आवश्यक आहे. तसेच आपल्या दीर्घायुष्यासाठी आरोग्य व आहार या गोष्टींची यथायोग्य माहिती असणे महिलांसाठी असणारे कायदे यांची माहिती असणे गरजेचे आहे. यासह आपली वस्त्रशैली आपल्या व्यवसायानुरूप कसे असावे, आपला इतरांशी व्यवहार कसा असावा यासंबंधी महाविद्यालयीन विद्यार्थीनींना समग करणे जाणीव देणे माहिती देणे या दृष्टीकोणातून स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन केले गेले आहे. सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी या व्याख्यानाला उपस्थित रहावे.



प्राचार्य